

July 23, 2020

To,

BSE LIMITED P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 BSE Scrip Code: 532684	National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051 NSE Symbol: EKC NSE Series: EQ
--	---

Sub: Intimation about Newspaper publication for Submission of Notice for attention of Equity Shareholders of the Company in respect of transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Account

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of the notice for the attention of the equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account, published on 23rd July, 2020 in the following newspapers in accordance with the requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time.

1. Business Standard (Mumbai Edition) on July 23, 2020;
2. Mumbai Lakshadeep (Daily newspaper in state) on July 23, 2020.

You are requested to take the above on record.

Thanking you,

Sincerely,
For **Everest Kanto Cylinder Limited**



Bhagyashree Kanekar
Company Secretary & Compliance Officer

**EVEREST
KANTO
CYLINDER
LIMITED**

**Manufacturers
of High Pressure
Seamless
Gas Cylinders**

Registered Office :
204, Raheja Centre,
Free Press Journal Marg,
214, Nariman Point,
Mumbai - 400 021.

CIN L29200MH1978PLC020434

Tel. : +91-22-4926 8300 / 01

Fax : +91-22-2287 0720

Website : www.everestkanto.com



SNOWMAN LOGISTICS LIMITED

Regd. Office: Plot No. 5, Talaj Industrial Area, MIDC, Rajgad, New Mumbai, Maharashtra - 412 209
Corporate Office: No. 5, Old Madras Road, Yeeranganur, Bangalore - 560 049 | CIN: L51229MH30PLC28653
Website: www.snowman.in | Email: investorrelations@snowman.in
Tel: +91 80 3993500 | Fax: +91 80 3993500

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, July 29th, 2020, inter-alia to consider and approve the Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2020.

The notice is also available on the website of the Company www.snowman.in and also on the websites of the stock exchanges viz. www.nse-india.com and www.bseindia.com.

Date: July 23, 2020 For Snowman Logistics Limited
Place: Bangalore A. M. Sundar
CFO, Company Secretary & Compliance Officer

UNICHEM LABORATORIES LTD.

Regd. Office: Unichem Shivran, Prabhakar Estate, Cilt. SV 5 Road, Jogeshwari (West), Mumbai - 400 102
Tel: (022) 6688 8333 Fax: (022) 2678 4391
Website: www.unichemlabs.com
CIN: L35990MH1902PLC012451

NOTICE

FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF UNICHEM LABORATORIES LIMITED

The Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities Exchange Board of India ("SEBI") have various circulars which have permitted listed companies to send the Notice of Annual General Meeting ("AGM") and the Notice of Meeting of the Board of Directors of the Company in electronic form in view of prevailing COVID-19 pandemic and difficulties involved in dispatch of physical copies. Sending Notice of AGM and Annual Report through e-mail shall be sufficient compliance of the provisions of the Companies Act, 2013, Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

We request the members of Unichem Laboratories Limited ("Company"), who have not yet registered their e-mail address and mobile number, to register the same in respect of shares held in electronic form through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form, by writing to the Company's Registrar and Transfer Agent (RTA), M/s. Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, LBS Road, Vikhroli West, Mumbai - 400 083, Maharashtra. The RTA can also be contacted at rtahelpdesk@linkintime.com.

The Company has also enabled a process for the limited purpose of receiving the Company's Annual Report and Notice of the AGM (including remote e-voting instructions) electronically, and Members may temporarily update their email address by accessing the link https://linkintime.com/online/annual_report/register.html or on their website www.linkintime.com under the Investor Services tab by choosing the e-mail registration heading and follow the registration process as guided therein. An update from a Member whose e-mail address and mobile number is already correctly updated.

For Unichem Laboratories Limited Sd/-
Pradip Ghoshani
Head - Legal & Company Secretary

Date: July 22, 2020
Place: Mumbai

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

RELEVANT PARTICULARS	
1) Name of the Corporate Debtor	Beton Concrete Products Private Limited
2) Date of incorporation of corporate debtor	20 January 1984
3) Authority under which corporate debtor is incorporated/registered	ROC Mumbai
4) Corporate identity number / Unique Identification Number of the corporate debtor	U65990MH1984PTC031901
5) Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Passaydan, 412, N-3, CDDCO, Aurangabad 431003
6) Insolvency commencement date of the corporate debtor	28 April 2020 (order made available on NCLT website 08 May 2020)
7) Date of initiation of expression of interest	21 July 2020
8) Eligibility for resolution applicants under section 25(2)(b) of the Code as available at:	https://www.ibbi.gov.in/
9) Norms of inseligibility applicable under section 25A or available at:	https://www.ibbi.gov.in/
10) Last date for receipt of expression of interest	10 August 2020
11) Date of issue of provisional list of prospective resolution applicants	20 August 2020
12) Last date for submission of objections to provisional list	25 August 2020
13) Date of issue of final list of prospective resolution applicants	04 September 2020
14) Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	25 August 2020
15) Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	By contacting the Resolution Professional on rp.anagha@bclp.com
16) Last date for submission of resolution plans	24 September 2020 up to 18:00 hrs
17) Manner of submitting resolution plans to resolution professional	Physical submission in the office of Resolution Professional by hand / courier / speed post
18) Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	24 October 2020
19) Name and Registration Number of Resolution Professional	Anagha Anandgaraju IBBIPA-0021P-N0247/2017-18/10732
20) Name, Address and email of the resolution professional, as registered with the Board	Anagha Anandgaraju 1-2, Aishwarya Santul, S. No. 17, G A Kulkarni Path, Kothrud 411038 anagha@bclp.com
21) Address and email to be used for correspondence with the resolution professional	1-2, Aishwarya Santul, S. No. 17, G A Kulkarni Path, Kothrud 411038 anagha@bclp.com
22) Further details are available at or with	Anagha Anandgaraju 1-2, Aishwarya Santul, S. No. 17, G A Kulkarni Path, Kothrud 411038 anagha@bclp.com
23) Date of publication of Form G	23 July 2020

Date: 21 July 2020
Place: Pune

EVEREST KANTO CYLINDER LIMITED

Regd. Office: D-01, Rajhela Centre, Free Press Journal Marg, 214, Naraina Point, Mumbai 400 021
Tel: 022 3026 8300/01 Fax: 022 287 0720
Email: investors@ekc.in; Website: www.everestkanto.com
CIN: L29200MH1978PLC020434

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IETF) Authority

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended, the Equity Shares of the Company in respect of which dividend has not been declared/unpaid for a period of seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of the IETF Authority.

The Company has sent individual notices to the concerned shareholders at their registered addresses whose shares are liable to be transferred to the IETF Authority and then to claim their unclaimed dividend. The Company has updated details of the concerned shareholders whose shares are due for transfer to the IETF Authority on its website www.everestkanto.com. Shareholders are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the shares which are liable to be transferred to the IETF Authority.

The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IETF Authority, may note that upon transfer of shares to IETF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and deemed non-negotiable. In case of shares held in Demat Form, to the extent of shares liable to be transferred shall be debited from the shareholders account.

In case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends by July 25, 2020, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IETF Authority without any further notice to the shareholders and no liability shall lie against the Company in respect of the shares so transferred.

The shareholders may note that upon transfer of the shares to IETF Authority, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed only from the IETF Authority by making a separate application to the IETF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IETF website www.iefp.gov.in. For any query in respect of the above matter, shareholders may contact M/s. Link Intime India Private Limited, the Registrar & Transfer Agents of the Company at C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli West, Mumbai 400 083. Tel: (022) 491 86000, Fax: (022) 491 86060, Email: rtahelpdesk@linkintime.com / helpdesk@linkintime.com. Website: www.linkintime.com.

For Everest Kanto Cylinder Limited Sd/-
Manoj Khurana
Company Secretary

Place: Mumbai
Date: July 22, 2020

DE NORA INDIA LIMITED

Regd. Office: Plot No. 104, 105 & 106, Industrial Estate, Kundli, Gurgaon 122 015
Phone No: 91 832 3981 100
Website: info.dnindia.com
Email: info.dnindia.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, July 23, 2020 at 12.15 p.m. at the Registered Office of the Company at Kundli, Goa, inter-alia, to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020.

Further, the trading window of the Company pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 has been closed from 1st July 2020 and shall be opened forty-eight hours after the aforesaid financial results are approved by the Board of Directors and filed with the stock exchange. This information is also available on the website of the Company at india.denora.com and on the website of the Stock Exchange at www.nseindia.com.

For DE NORA INDIA LIMITED Sd/-
Shrikanth Pai
Company Secretary

July 22, 2020
Kandina, Goa

MINISTRY OF ROAD TRANSPORT & HIGHWAYS, NEW DELHI

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER

NATIONAL HIGHWAY DIVISION,
DIN DAYAL NAGAR, BOOTY ROAD, RANCHI-834008
Pho. No. 0651-2360428, E-Mail ID-cenranchi-jur@nic.in

Notice Inviting Bid

Bid/Package no. - NH/RANCHI/EPC/04/2020-21 Dated- 21.07.2020

RFP for Construction of Km 116 of NH-99 (New NH-22) at Chandwa (LC No. 12A/21) in the State of Jharkhand on EPC mode (Job No. NH-99-(New NH-22)-JHR-2020-21/287) The Ministry of Road Transport & Highways through Chief Engineer, National Highway Wing, Jharkhand, Ranchi is engaged in the development of National Highways and as part of this endeavour, it has been decided to undertake Construction of ROB at Km 116 of NH-99 (New NH-22) at Chandwa (LC No. 12A/21) in the State of Jharkhand on EPC mode (Job No. NH-99-(New NH-22)-JHR-2020-21/287) through an Engineering, Procurement and Construction (EPC) Contract.

The Ministry of Road Transport & Highways represented by its CE (NH)PWD State now invites bids from eligible contractors for the following project:

State	NH No.	Name of work	Estimated cost (Rs.)	Cost of Bid document	Completion period	Maintenance period
Jharkhand	NH-99 (New NH-22)	Construction of ROB at Km 116 of NH-99 (New NH-22) at Chandwa (LC No. 12A/21) in the State of Jharkhand on EPC mode (Job No. NH-99-(New NH-22)-JHR-2020-21/287)	28,54,34,524/- (including LC & without GST)	Rs. 10,000/-	24 (Twenty) Months	10 (Ten years) after Completion

The complete BID document can be viewed / downloaded from official portal of the CPPP website <https://procure.gov.in/procure/app> from 24.07.2020 to 07.09.2020 (upto 15.00 Hrs. IST). Bidder must submit its Financial Bid and Technical Bid at <https://procure.gov.in/procure/app> on or before 07.09.2020 (upto 15:00 Hrs). Bids received online shall be opened on 08.09.2020 (upto 11:30 hours IST). Bid through any other mode shall not be entertained. However, Bid Securing Declaration, document fee, Power of Attorney and Joint Bidding Agreement etc. shall be submitted physically as per clause 2.11.2 of RFP by the Bidder on or before 08.09.2020 (at 12:30 hours IST). Please note that the Authority reserves the right to accept or reject all or any of the BIDs without assigning any reason whatsoever.

Executive Engineer
National Highway Division, Ranchi
Phone: 7260095011

PR 231025 Road (20-21)_D

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the immovable property i.e. Flat No. 204 in Scheme Code No. 195-A in the Building No. 9-A, New Dindoshi, Malad (East), Mumbai - 400097, standing in the name of Bhagrat Rama Garwade, allotted by a Provisional Offer Letter dated 10.07.2009 issued by MHADA and on taking of search from the Sub Registrar Office at Borivali and office of MHADA, for the 30 years from 1990 to 2020, we found some pages are torn & nil for the period from 1990 to 2020.

Therefore, we are inviting through this Public Notice, any person / SRO / MHADA having any objection to sale or claiming any right, title or interest in the said Flat and share with any way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, possession, inheritance, lease, lien, attachment or otherwise whatsoever is hereby required to make the same known in writing with proof thereof to the undersigned having office at Das Associates, 23A, 2nd Floor, 105, Opp. Bharat House, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023 within 15 days from the date hereof otherwise the sale will be completed and claim if any will be considered as waived.

Sd/-
Place: Mumbai
Date: 22.07.2020 For Das Associates,
Advocate High Court

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that for the immovable property (which property is already mortgaged with Bank of Baroda, Mahavir Branch) i.e. Flat No. 12, ann. 370 Sq. ft. carpet area, 3rd Floor, Building No. F-3, Sunder Milan Chd. Ltd., Sunder Nagar, S. Road, Malad (West), Mumbai - 400054, belonging to Mr. Shikhar Vivek Desai & Mrs. Manisha Shikhar Desai, Original Agreement dated 17.01.1981 executed between Mr. Anandkumar Mangalshankar Lakhota, as the Vendor and Mrs. Shakuntla Sureshkrumar Dhanuka, as the Purchaser has been misplaced and even after taking diligent search it has not been found till today. Therefore, we are inviting through this Public Notice, any person / SRO having any objection to sale or claiming any right, title or interest in the said office and share with any way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, possession, inheritance, lease, lien, attachment or otherwise whatsoever is hereby required to make the same known in writing with proof thereof to the undersigned having office at Das Associates, 23A, 2nd Floor, 105, Opp. Bharat House, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023 within 7 days from the date hereof otherwise the sale will be completed and claim if any will be considered as waived.

Sd/-
Place: Mumbai
Date: 22.07.2020 For Das Associates,
Advocate High Court

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients M/Rite Builders & Developers have acquired development rights from BOMALCO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED (Registration No. BMMV/HSST/C2/5287-88) and its members in respect of under mentioned property, owned by them. My clients have instructed me to investigate title of the property. Any person's having any right or claim upon said property, by way of sale, mortgage, lease, gift, deed, inheritance, court decree or in any other manner are required to make the same known in writing along with supporting documentary evidence to the undersigned at his office at Akanksha, 2nd Floor, Sane Guruji Nagar, Mulund (East), Mumbai - 400 081, within fourteen (14) days from the date hereof, failing which it will be presumed that there are no such claims and if any, the same are waived or abandoned and title of the said property shall be certified by me as clear and marketable.

Sd/-
Place: Mumbai
Date: 22.07.2020

DESCRIPTION OF THE PROPERTY

ALL THAT piece and parcel land or ground hereinafter bearing Survey No. 137, Hissa No. 4, City Survey No. 8558/1, 855 B/2, admeasuring approximately 1299.25 sq.mts. or thereabouts, of Village - Mulund (East), Taluka - Kurar, Registration District of Mumbai Suburban, within the limits of T' Ward of Greater Mumbai Municipal Corporation situated at Chafekar Bandhu Marg Road, Mulund (East) Mumbai 400 081.

Dated 23rd July 2020 (SAMIR K. VAIDYA)
Advocate

GRANULES India Limited

Reg. Off: 2nd Floor, 3rd Block, My Home Hub, Madhapur, Hyderabad - 500081 (TS)
Phone: +91-40-30680000 Fax: +91-40-23115145 URL: www.granulesindia.com
E-mail: investorrelations@granulesindia.com CIN: L2410TG1991PLC012471

NOTICE OF BOOK CLOSURE & ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that pursuant to section 91 of the Companies Act, 2013, read with regulation 42 of the Listing Regulations, the Registrar of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, the 07th day of August 15, 2020 till 1.00 p.m. IST in compliance with General Circular Nos. 20/2020, 17/2020, 14/2020 and other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the business set forth in the Notice of the AGM.

In line with the above-said circulars of MCA and SEBI, the Notice of 29th AGM and Annual Report for FY 2019-20 has been sent through electronic mode only to such shareholders whose email addresses are registered with Depository Participant (DP)/Registrar and Share Transfer Agent (RTA).

Shareholders who have not registered their email address and in consequence the Annual Report, Notice of e-AGM and e-voting notice could not be serviced may temporarily get their email address and mobile number provided with the Company's Registrar and Share Transfer Agent, KFN Technologies Private Limited, by clicking the link: <https://www.kfnindia.com/annualreport> for sending the same. Shareholders are requested to follow the process as guided to capture the email address and mobile number for sending the soft copy of the notice and e-voting instructions along with the User ID and Password. In case of any queries, shareholder may write to enward@kfnindia.com.

Shareholders may also request to visit the website of the company www.granulesindia.com or the website of the Registrar and Transfer Agent www.kfnindia.com for downloading the Annual Report and Notice of the AGM. Alternatively member may send an e-mail request at the email id enward@kfnindia.com along with scanned copy of the signed copy of the request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio for sending the Annual Report, Notice of AGM and the e-voting instructions. Please note that the physical / hard copies of the AGM documents will not be sent. Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, read with the relevant rules made thereunder and regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide the facility to the members to exercise their right to vote by electronic means on all the resolutions set forth in the notice of the 29th Annual General Meeting.

The remote e-voting period will commence from 9.00 AM on Monday, 10th August 2020 and will end at 5.00 PM on Wednesday, 12th August 2020. The e-voting portal shall be disabled by M/s. KFN Technologies Private Limited thereafter.

As dividend income is taxable in the hands of shareholders effective April 01, 2020, please update your residential status, PAN & category as per Income Tax Act with your DP if you hold shares in dematerialised form, or with Company's RTA at enward@kfnindia.com, if you hold shares in physical form.

For Granules India Limited Sd/-
Chaitanya Tumulala
Company Secretary

Date : 22.07.2020
Place : Hyderabad

RALLIS INDIA LIMITED

A TATA Enterprise
CIN:L36992MH1948PLC014083

Extracts of Statement of Standalone Financial Results for the quarter ended 30 June, 2020

Particulars	Quarter ended 30 June, 2020	Quarter ended 31 March, 2020	Quarter ended 30 June, 2019	Year ended 31 March, 2020
	Unaudited	Audited	Unaudited (recast as per Note f and g)	Audited
1. Total income from Operations	662.70	346.31	623.20	2,251.50
2. Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	120.15	(14.21)	87.32	227.85
3. Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	120.15	(2.79)	87.32	239.27
4. Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	91.87	0.55	61.04	185.47
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	93.44	(1.18)	59.90	183.63
6. Equity Share Capital	19.45	19.45	19.45	19.45
7. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year)	-	-	-	1,390.55
8. Basic and diluted earnings per share (of ₹ 1 - each)	4.72	0.03	3.14	9.54

Extracts of Statement of Consolidated Financial Results for the quarter ended 30 June, 2020

Particulars	Quarter ended 30 June, 2020	Quarter ended 31 March, 2020	Quarter ended 30 June, 2019	Year ended 31 March, 2020
	Unaudited	Audited	Unaudited (recast as per Note f and g)	Audited
1. Total income from Operations	662.70	346.29	623.24	2,251.82
2. Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	120.15	(14.08)	86.94	226.07
3. Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	120.15	(2.66)	86.94	237.49
4. Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	91.87	0.68	60.21	183.69
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	93.54	(1.25)	59.52	181.81
6. Equity Share Capital	19.45	19.45	19.45	19.45
7. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year)	-	-	-	1,390.69
8. Basic and diluted earnings per share (of ₹ 1 - each)	4.72	0.03	3.11	9.51

Notes:
a. The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2020 are available on the Stock Exchanges websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.rallis.co.in.
b. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 22 July, 2020. The statutory auditors have expressed an unqualified review opinion.
c. Financial results for all the periods presented have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.
d. The business of the Company and its subsidiaries (the "Group") is seasonal in nature and the performance can be impacted by weather conditions and cropping pattern.
e. The Company and its subsidiaries has one reportable business segment viz. "Agri-inputs".
f. The Non-Banking Company Law Tribunal (NCLT), Bengaluru Bench and the NCLT, Mumbai Bench have approved the Scheme of Merger by Absorption of its wholly-owned subsidiary, Metahelix Life Sciences Limited with the Company ("the Scheme") on 11 November, 2019 and 20 December, 2019 respectively from the appointed date of 1 April, 2019.
g. The certified copy of the order is filed with the Registrar of Companies on 1 February, 2020 as per the guidance set out in Ind AS Transition Facilitation Group (ITFG) Clarification Bulletin 14 (Issue 4). Accordingly, being a common control transaction, the results for the quarter ended 30 June, 2019 has been recast to reflect the impact of the merger on the consolidated unaudited financial results of the Company.
h. The NCLT, Mumbai Bench has approved the Scheme of Merger by Absorption of its wholly-owned subsidiary, Zero Waste Agro Organics Limited with the Company ("Scheme") on 22 February, 2020 from the appointed date of 1 April, 2017. The certified copy of the Order is filed with the Registrar of Companies on 9 July, 2020. The Company has given effect of the merger in its consolidated audited results for the quarter and year ended 31 March, 2020 as per the guidance set out in Ind AS Transition Facilitation Group (ITFG) Clarification Bulletin 14 (Issue 4). Accordingly, being a common control transaction, the results for the quarter ended 30 June, 2019 has been recast to reflect the impact of the merger on the consolidated unaudited financial results of the Company.
i. Rallis Chemistry Exports Limited (a wholly owned subsidiary) had made an application to the Registrar of Companies for removal of its name from the register of companies for which the approval is awaited.
j. The figures for quarter ended 31 March, 2020 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto nine months ended 31 December, 2019.

For and on behalf of Rallis India Limited Sd/-
Sanjiv Lal
Managing Director & CEO

Registered Office: 23rd Floor, Lodha Excelus at New Cuffe Parade, Off Eastern Freeway, Wadala, Mumbai 400037.
Tel:+91 - 022 - 6665 2700 Fax:+91 - 022 - 6665 2860 email: investor_relations@rallis.co.in
www.rallis.co.in

OLYMPIC CARDS LIMITED

Regd. Office: M.I.T. Near Post Office, Chooli (Post Office No. 205237) Reg. No. 205237
Notice is hereby given that the Shareholders of the Company are requested to produce the original copies of their share certificates to the Registrar of Members and Share Transfer Agent (RTA) at the address mentioned below on or before 21.07.2020 for issue of duplicate share certificates. Share certificates issued by the Registrar of Members and Share Transfer Agent (RTA) in the name of Mr. P. VISHWAS R. DESAI residing at D-24, Park Road, LBS Road, Vikhroli West, Mumbai - 400 083, Maharashtra, which were purchased or created in any way, with the above-said certificate, should be returned to the Registrar of Members and Share Transfer Agent (RTA) at the address mentioned above within 7 days from the date of publication of this notice after which no claim will be entertained and the Company will proceed with the issue of duplicate share certificates.

Place: Chennai
Date: 22-07-2020

InfoBeans Technologies Limited

CIN : L72200MP2011PLC025622

Reg. Office Address: Crystal IT Park, STP-2 1st Floor, Ring Road, Indore (MP) - 452 001 IN

NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given pursuant to Regulation 47(1)(a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), that the meeting of the company is scheduled to be held on Tuesday, 28th July, 2020 at 09:00 a.m. to inter alia consider and approve the Standalone and Consolidated Audited Financial Results of the company for the First Quarter Ended on 30th June, 2020 and to transact such other business, as may be required.

The notice may be accessed on the company's website at <https://www.infobeans.com/investors> and may also be accessed on the Stock Exchange websites at <http://www.nseindia.com>

For InfoBeans Technologies Limited Sd/-
Surbhi Jain
Company Secretary & Compliance Officer

Place: Indore
Date: 22.07.2020

RALLIS INDIA LIMITED

A TATA Enterprise
CIN:L36992MH1948PLC014083

Extracts of Statement of Standalone Financial Results for the quarter ended 30 June, 2020

Particulars	Quarter ended 30 June, 2020	Quarter ended 31 March, 2020	Quarter ended 30 June, 2019	Year ended 31 March, 2020
	Unaudited	Audited	Unaudited (recast as per Note f and g)	Audited
1. Total income from Operations	662.70	346.31	623.20	2,251.50
2. Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	120.15	(14.21)	87.32	227.85
3. Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	120.15	(2.79)	87.32	239.27
4. Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	91.87	0.55	61.04	185.47
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	93.44	(1.18)	59.90	183.63
6. Equity Share Capital	19.45	19.45	19.45	19.45
7. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year)	-	-	-	1,390.55
8. Basic and diluted earnings per share (of ₹ 1 - each)	4.72	0.03	3.14	9.54

Extracts of Statement of Consolidated Financial Results for the quarter ended 30 June, 2020

Particulars	Quarter ended 30 June, 2020	Quarter ended 31 March, 2020	Quarter ended 30 June, 2019	Year ended 31 March, 2020
	Unaudited	Audited	Unaudited (recast as per Note f and g)	Audited
1. Total income from Operations	662.70	346.29	623.24	2,251.82
2. Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	120.15	(14.08)	86.94	226.07
3. Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	120.15	(2.66)	86.94	237.49
4. Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	91.87	0.68	60.21	183.69
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	93.54	(1.25)	59.52	181.81
6. Equity Share Capital	19.45	19.45	19.45	19.45
7. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year)	-	-	-	1,390.69
8. Basic and diluted earnings per share (of ₹ 1 - each)	4.72	0.03	3.11	9.51

Notes:
a. The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2020 are available on the Stock Exchanges websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.rallis.co.in.
b. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 22 July, 2020. The statutory auditors have expressed an unqualified review opinion.
c. Financial results for all the periods presented have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.
d. The business of the Company and its subsidiaries (the "Group") is seasonal in nature and the performance can be impacted by weather conditions and cropping pattern.
e. The Company and its subsidiaries has one reportable business segment viz. "Agri-inputs".
f. The Non-Banking Company Law Tribunal (NCLT), Bengaluru Bench and the NCLT, Mumbai Bench have approved the Scheme of Merger by Absorption of its wholly-owned subsidiary, Metahelix Life Sciences Limited with the Company ("the Scheme") on 11 November, 2019 and 20 December, 2019 respectively from the appointed date of 1 April, 2019.
g. The certified copy of the order is filed with the Registrar of Companies on 1 February, 2020 as

